

उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ,
कोल्हापूर यांच्या अंतर्गत श्रेणीवर्धीत उपजिल्हा
रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर यांच्या
अधिपत्याखालील श्रेणीवर्धीत उपजिल्हा
रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर येथील
नवनिर्मित ०८ अस्थायी पदे पुढे चालू
ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: अपदे-२०२४/प्र.क्र.५२/आरोग्य-४

१० वा मजला, संकुल इमारत,

गोकूळदास तेजपाल रुग्णालय आवार, मंत्रालय, मुंबई

तारीख: १३ फेब्रुवारी, २०२४

वाचा:-

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.पदनि-२०२२/प्र.क्र.२४५/आरोग्य-३, दिनांक १८.०७.२०२३.
- २) शासन निर्णय, वित्त विभाग क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ३१.०८.२०२३ व दिनांक ०६.०९.२०२३.
- ३) सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) पुणे यांचा प्रस्ताव क्र.संसआसे/उसआसे कोल्हापूर/नव निर्मित पदे ०८/कक्ष-५२ ब/न.क्र.६५७/४३०-३२/२३, दिनांक १२.०१.२०२३.

प्रस्तावना :-

उपरोक्त क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर येथे पदे निर्माण करण्यात आली होती. सदर नवनिर्मित पदांना मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याने सदर पदांना दिनांक १८.०७.२०२३ ते दिनांक २९.०२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर येथील नवनिर्मित ०८ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबतचा आयुक्तालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद करण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर येथील ०८ अस्थायी पदांना दिनांक १८.०७.२०२३ ते दिनांक २९.०२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर अस्थायी पदांचे वेतन पुढील लेखाशिर्षामध्ये खर्ची टाकण्यात यावे आणि हा खर्च सन २०२३-२४ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

मागणी क्र.आर-१, २२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य,
०६-सार्वजनिक आरोग्य, ००१-संचालन व प्रशासन,
(०१) (०९)- महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण/ कुटीर
रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
(२२१० ४६२४)

४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक ३१.०८.२०२३ व दिनांक ०६.०९.२०२३ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर पदांना यापुढील कालावधीकरीता मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना या सोबतच्या “परिशिष्ट-अ” मधील तक्त्यात प्रत्येक आरोग्य संस्थेचे नाव, एकूण मंजूर पदे, स्थायी पदे व अस्थायी पदे (तपशिलवार माहिती) याबाबतच्या माहितीसह शासनास सादर करण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२१३१२२०१६२२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नीलम संगवई)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर.
२. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
३. संचालक, आरोग्य सेवा-१, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई.
४. संचालक, आरोग्य सेवा-२, पुणे.
५. सहसंचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई.

६. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
७. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर.
८. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, कोल्हापूर
९. जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर.
१०. वित्त विभाग (कार्यासन /व्यय-१३), मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती(आरोग्य-४), सा.आ.वि.

“परिशिष्ट-अ”

(शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र.अपदे-२०२४/प्र.क्र.५२/आरोग्य-४,
दिनांक .०२.२०२४ सोबतचे विवरणपत्र)

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	एकूण मंजूर पदे	स्थायी पदे	अस्थायी पदे
१	उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी, जि.कोल्हापूर	०८	००	१) वैद्यकीय अधिकारी (शास्त्रक्रिया), गट-अ वर्ग-२ (१ पद) २) वैद्यकीय अधिकारी (भिषक), गट-अ वर्ग-२ (१ पद) ३) वैद्यकीय अधिकारी (बालरोग), गट-अ वर्ग-२ (१ पद) ४) वैद्यकीय अधिकारी, गट-अ, वर्ग-२ (१ पद) ५) सहायक अधिसेविका वर्ग-३ (१ पद) ६) परिसेविका वर्ग-३ (२ पदे) ७) वरिष्ठ लिपिक वर्ग-३ (१ पद)